

भारत सरकार
विधि, न्याय व कंपनी कार्य मंत्रालय



पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२०

(१९२० चा अधिनियम क्रमांक ३४)

[१ जुलै, १९८० रोजी अंमलात असल्याप्रमाणे]

The Passport (Entry into India) Act, 1920

(Act No. 34 of 1920)

[As in force on the 1st July, 1980]

संचालक, मुद्रण व लेखनसामग्री, महाराष्ट्र शासन यांनी भारत सरकारच्या वतीने
मुद्रित व प्रकाशित केले

१९८१

[किंमत ७० पैसे]

विशोधन अधिनियम, नियम व अनुकूलन आदेश यांची सूची

१. 'भारत सरकार (भारतीय विधि अनुकूलन) आदेश, १९३७.'
२. 'भारतीय पासपोर्ट (विशोधन) अधिनियम, १९४९' (१९४९ चा ३६).
३. 'पासपोर्ट (भारतात प्रवेश) नियम, १९५०.'
४. 'पासपोर्ट (भारतात प्रवेश) विशोधन अधिनियम, १९६७' (१९६७ चा १५).

पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२०

कलमांचा क्रम

कलमे

१. संक्षिप्त नाव व विस्तार.
२. व्याख्या.
३. नियम करण्याची शक्ती.
४. अटक करण्याची शक्ती.
५. निष्कासन करण्याची शक्ती.

१पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२०

(१९२० चा अधिनियम क्रमांक ३४)^१

[९ सप्टेंबर १९२०]

१[भारतात] प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना पासपोर्ट आवश्यक ठरवण्याची शक्ती ग्रहण करण्यासाठी अधिनियम.

ज्याअर्थी, १[भारतात] प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना पासपोर्ट आवश्यक ठरवण्याची शक्ती ग्रहण करणे समयोचित आहे ;

त्याअर्थी, याद्वारे पुढीलप्रमाणे अधिनियमित करण्यात येत आहे :—

१. (१) या अधिनियमास १[पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२०] असे म्हणता येईल. संक्षिप्त नाव व विस्तार.
- (२) त्याचा विस्तार * * * ५[संपूर्ण भारतभर] असेल.

२. या अधिनियमामध्ये, विषय किंवा संदर्भ यात काहीही प्रतिकूल नसेल तर,—

व्याख्या.

“प्रवेश” याचा अर्थ, जलमार्गे, भूमार्गे वा हवाईमार्गे प्रवेश असा होतो ; “पासपोर्ट” याचा अर्थ, जो पासपोर्टे विहित प्राधिकरणाने दिलेला किंवा नवीकरण केलेला असेल आणि तो ज्या वर्गात मोडत असेल त्या वर्गासंबंधीच्या विहित शर्ती पुऱ्या करणारा असेल असा त्या त्या काळी अंमलात असलेला पासपोर्ट असा होतो; आणि

“विहित” याचा अर्थ, या अधिनियमाखाली केलेल्या नियमान्वये विहित केलेले असा होतो.

३. (१) १[केंद्र शासन] १[भारतात] प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना पासपोर्टे जवळ बाळगणे आवश्यक नियम करण्याची करणारे आणि त्या प्रयोजनास सहाय्यभूत व तदानुषंगिक अशा सर्व बाबींसाठी नियम करू शकेल. शक्ती.

(२) पूर्वगामी शक्तीच्या व्यापकतेला बाध न येता, अशा नियमांद्वारे,—

(क) ज्या व्यक्तीकडे तिला देण्यात आलेला पासपोर्ट नसेल अशा कोणत्याही व्यक्तीला १[भारतात] किंवा भारताच्या कोणत्याही भागात प्रवेश करण्यास मनाई करता येईल;

(ख) या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, कोणत्या प्राधिकरणांनी पासपोर्टे दिलेले असावेत किंवा त्यांचे नवीकरण केलेले असावे आणि त्या पासपोर्टांच्या बाबतीत कोणत्या शर्ती पुऱ्या व्हावयास हव्यात ते विहित करता येईल; आणि

(ग) अशा नियमांमधील कोणत्याही उपबंधांपासून एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तिवर्गाला बिनशर्त किंवा कोणत्याही शर्तीवर सूट देण्याचा उपबंध करता येईल.

१. १९६७ चा अधिनियम १५—कलम २५ द्वारे “भारतीय पासपोर्ट अधिनियम, १९२०” या मजकुराऐवजी घातले.

२. उद्देश व कारणे यांच्या निवेदनाकरिता पहा, गॅझेट ऑफ इंडिया, १९२०—भाग ५ वा, पृष्ठ ५४, प्रवर समितीच्या अहवालाकरिता पहा, किता, १९२०; कौन्सिलच्या कामकाजवृत्ताकरिता पहा, किता १९२०—भाग ६ वा, पृष्ठ ३९७, १००३ व ११४४.

३. भारतीय पासपोर्ट (विशोधन) अधिनियम, १९४९ (१९४९ चा ३६)—कलम २ अन्वये “भारताच्या प्रांतांमध्ये” या मजकुराऐवजी हा मजकूर दाखल केला.

४. विधि अनुकूलन आदेश, १९५० याद्वारे दाखल करण्यात आलेला “हैदराबाद राज्य वगळून” हा मजकूर भाग ‘ख’ राज्य (विधि) अधिनियम, १९५१ (१९५१ चा ३)—कलम ३ व अनुसूचीद्वारे वगळण्यात आला (१ एप्रिल १९५१ रोजी व तेव्हापासून).

५. “भारताच्या सर्व प्रांतांमध्ये” या मजकुराऐवजी हा मजकूर भारतीय पासपोर्ट (विशोधन) अधिनियम, १९४९ (१९४९ चा ३६)—कलम ३ द्वारे दाखल केला.

६. ‘स्थानिक सरकार’ या शब्दाऐवजी हे शब्द, भारत सरकार (भारतीय विधि अनुकूलन) आदेश, १९३७, याद्वारे दाखल केले.

७. भारतीय पासपोर्ट (विशोधन) अधिनियम, १९४९ (१९४९ चा ३६)—कलम ४ अन्वये “प्रांतांमध्ये” या शब्दाऐवजी हा शब्द घातला.

८. पासपोर्ट (भारतात प्रवेश) नियम, १९५० यासाठी पहा—गॅझेट ऑफ इंडिया, भाग—दोन, कलम ३, पृष्ठ ९१.

(३) या कलमाखाली केलेल्या नियमांद्वारे असा उपबंध करता येईल की, या नियमांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास किंवा अशा कोणत्याही नियमांच्या प्राधिकारान्वये काढलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केल्यास ते कृत्य, तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास, किंवा द्रव्यदंडास, किंवा दोन्ही शिक्षांस पात्र होईल.

(४) या कलमाखाली केलेले सर्व नियम, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केले जातील, आणि त्यानंतर ते नियम, जणू काही याच अधिनियमात ते अधिनियमित केलेले असावेत त्याप्रमाणे अंमलात येतील.

अटक करण्याची शक्ती. ४. (१) फौजदारापेक्षा कमी दर्जाचा नसलेला कोणताही पोलीस अधिकारी आणि सीमाशुल्क विभागातील ज्या अधिकाऱ्याला ^१[केंद्र शासनाच्या] सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे शक्ती दिलेल्या असतील असा कोणताही अधिकारी ज्या व्यक्तीने कलम ३ अन्वये काढण्यात आलेल्या कोणत्याही नियमांचे किंवा आदेशांचे उल्लंघन केले असेल किंवा जिने असे उल्लंघन केले असल्याचा वाजवी संशय असेल अशा कोणत्याही व्यक्तीस वॉरंटाशिवाय अटक करू शकेल.

(२) या कलमाखाली अटक करणारा प्रत्येक अधिकारी अशा अटक करण्यात आलेल्या व्यक्तीस अनावश्यक विलंब न लावता, त्या प्रकरणी अधिकारिता असलेल्या दंडाधिकाऱ्याकडे किंवा सर्वात जवळच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याकडे घेऊन जाईल अथवा पाठवील, आणि अशा अटकेच्या बाबतीत होईल तेथवर, "फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८" (१८९८ चा ५) कलम ६१ मधील उपबंध लागू होतील.

निष्कासन करण्याची शक्ती. ५. ^१[भारतात] पासपोर्टशिवाय प्रवेश करण्यास मनाई करणारा कलम ३ खाली केलेला कोणताही नियम उल्लंघून एखाद्या व्यक्तीने ^२[भारतात] प्रवेश केला तर, ^३[केंद्र शासन] सर्वसाधारण किंवा विशेष आदेश काढून त्याद्वारे अशा कोणत्याही व्यक्तीला निष्कासित करण्याचा निदेश देऊ शकेल आणि त्यानंतर कोणत्याही ^४[^५ शासकीय] अधिकाऱ्यास त्या निदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक त्या सर्व वाजवी शक्ती राहतील.

६. ^१[हा अधिनियम प्रवेशी राज्यांना लागू असणे.] भाग 'ख' राज्ये (विधि) अधिनियम, १९५१ (१९५१ चा ३) द्वारे गाळण्यात आले. (१ एप्रिल १९५१ रोजी व तेव्हापासून).

^१. भारतीय पासपोर्ट (विशोधन) अधिनियम, १९४९ (१९४९ चा ३६)—कलम ४ अन्वये "प्रांतांमध्ये" या शब्दाऐवजी हा शब्द घातला.

^२. भारतीय पासपोर्ट (विशोधन) अधिनियम, १९४९—कलम ४ याद्वारे "प्रांतांमध्ये" या शब्दाऐवजी हा शब्द घातला.

^३. भारत सरकार (भारतीय विधि अनुकूलन) आदेश, १९३७ याद्वारे "स्थानिक सरकार" या शब्दाऐवजी हे शब्द घातले.

^४. वरील आदेशाद्वारे "सरकारी अधिकाऱ्यास" या शब्दाऐवजी हे शब्द घातले.

^५. विधि अनुकूलन आदेश, १९५० याद्वारे "क्राऊन" या शब्दाऐवजी घातले.

^६. १९४९ चा अधिनियम ३६—कलम ५ द्वारे समाविष्ट केले.

The Passport (Entry into India) Act, 1920

पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२०

इंग्रजी-मराठी शब्दसूची

authority	प्राधिकरण	[S. 3(2)(c)]
entry	प्रवेश	[S. 2]
passport	पासपोर्ट	[S. 2]
removal	निष्कासन करणे	[S. 5-m.n.]

पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२०

The Passport (Entry into India) Act, 1920

मराठी-इंग्रजी शब्दसूची

निष्कासन करणे	removal	[S. 5-m.n.]
पासपोर्ट	passport	[S. 2]
प्रवेश	entry	[S. 2]
प्राधिकरण	authority	[S. 3(2)(c)]